

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक दाकुआ-२०१०/प्र.क्र. ७७ / आरोग्य-६,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक:- १६ जुलै, २०१०

वाचा:- मंत्रीमंडळ बैठक कार्यवृत्त दि. १८ मार्च, २०१० विषय क्र. ३

प्रस्तावना:- महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेखेखालील व्यक्तींसाठी हृदयरोग, मुत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग, मेंदू व मज्जासंस्था विकार या आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी दि. १६ नोव्हेंबर, १९९७ रोजी जीवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेतील मर्यादित आजार व उत्पन्न मर्यादेमुळे योजनेचा लाभ मर्यादित लाभार्थ्यांनाच मिळत असल्यामुळे दारिद्र्य रेखेखालील व दारिद्र्य रेखेवरील कुटुंबांसाठी विमा कंपनीच्या सहभागाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यास मंत्रीमंडळाने तत्वत: मान्यता दिली आहे. तसेच सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी स्थापन करण्यासही मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर सोसायटीच्या स्थापनेचा व सोसायटीच्या नियामक परिषदेचे गठन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेखेखालील व दारिद्र्य रेखेवरील रहिवासी कुटुंबांसाठी विमा कंपनीच्या सहभागाने राबवावयाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट, १८६० (१८६० चा अधिनियम क्र. २१) च्या तरतूदीनुसार, "राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी" स्थापन करण्यास व सदर अधिनियमातील तरतूदीनुसार ती पंजीबद्ध करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सदर सोसायटीवर मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे नियामक परिषद गठीत करण्यात येत आहे.

अ. पदनाम	पत्ता	सोसायटीवरील पदनाम
क्र.		
१ मा. मुख्यमंत्री	मंत्रालय, मुंबई	अध्यक्ष
२ मा. उप मुख्यमंत्री	मंत्रालय, मुंबई	सह अध्यक्ष
३ मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य	मंत्रालय, मुंबई	उपाध्यक्ष
४ मा. मंत्री, वित्त व नियोजन	मंत्रालय, मुंबई	सदस्य
५ मा. मंत्री, विधी व न्याय	मंत्रालय, मुंबई	सदस्य
६ मा. राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य	मंत्रालय, मुंबई	सदस्य
७ प्रभारी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
८ प्रभारी सचिव व आयुक्त कुटुंब कल्याण	मंत्रालय, मुंबई	सदस्य
९ प्रभारी सचिव, वित्त विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
१० प्रभारी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी	मंत्रालय, मुंबई	सदस्य

११ संचालक, आरोग्य सेवा	आरोग्य सेवा	सदस्य
१२ संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन	संचालनात्य, मुंबई वैद्यकीय शिक्षण व संशोधन	सदस्य
१३ मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना	मंत्रालय, मुंबई	सदस्य सचिव

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

संगणक नंकाराक - २०१०१०१९१७५७५५८८

(अ.सं. फडतरे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, वित्त व नियोजन यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, विधी व न्याय यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई

मा. राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री यांचे खाजगी सचिव (सर्व) मंत्रालय, मुंबई

मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव (सर्व) मंत्रालय, मुंबई

मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रभारी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, मुंबई

प्रभारी सचिव व आयुक्त कुटुंब कल्याण मंत्रालय, मुंबई

प्रभारी सचिव, वित्त विभाग मंत्रालय, मुंबई

प्रभारी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्रालय, मुंबई

संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मुंबई

अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग

महालेखापाल, (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई / नागपूर

धर्मादाय आयुक्त, मुंबई

संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई

उप संचालक, आरोग्य परिमंडळ (सर्व)

जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व)

जिल्हा शल्यचिकित्सक (सर्व)

सह सचिव / उप सचिव (सर्व) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

सार्वजनिक आरोग्य विभाग, (सर्व कार्यासने) मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती.